

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि/यु. 6/89/2023
टोकन क 41202300009419

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार
व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क 40000237800

अर्जदार यांनी दिनांक 23/05/2023 रोजी श्री/श्रीमती बाळासाहेब के. महादेव आदर
पत्ता कोटिबाद साहा पत्ता नं. 401 305/1/10/1/1-4

मालमत्ता क 40000237800 (जुना क. 40)) महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर
भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत श्री/श्रीमती बाळासाहेब के. महादेव
या नावाची नोंद असून मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ.

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरिता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल
खालीलप्रमाणे.

१ कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करीता

- २ श्री. बाळासाहेब दास व श्री. बाळासाहेब के. महादेव आदर
यांचे स्वतःचे नाव.
३ प्रतिशाखा

उपरोक्त कागदपत्राव्ये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

(लिपीक)


विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर
वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथ पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही
संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क 40000237800
करीता श्री. बाळासाहेब के. महादेव आदर यांनी नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणेसाठी शिफारस
करण्यात येत आहे.

(कर निरीक्षक)

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name & Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	126945
24/5/23 Sign R	



No. UMC: TD: UNIT- 06/ 81/2023

Token No. 41202300009412

Date : 24 / 5 / 2023

SR. NO. 40CO021378700

SHRI. BALARAM BKHHELU MAHADIK.
SHRI. VAIBHAV BALARAM MAHADIK.
SMT. SEEMA BALARAM MAHADIK.
KOHINOOR PLAZA U NO.282 SHEET NO.15
STATION RD. FLAT NO.401 ULHASNAGAR-4.

* **Sub:** Mutation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Sr. No **40CO021378700** of Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated **23/05/2023**

Your name has been entered in place of **SMT. BUDDADAVE DAS** Ward No **40** Prop. NO
40CO021378700 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is matured on the basis of the following documents.

- | | | |
|--|-----------------|----------------------|
| 1. Copy of sale Agreement & Index - II | No. 1037 | Dt 16/03/2023 |
| 2. Registered with Registrar of assurance | | |
| 3. Conveyance Deed (CD) | No. ----- | Dt ----- |
| 4. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No. ----- | Dt ----- |
| 5. Partition deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt ----- |
| 6. Gift deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt ----- |
| 7. Mortgage deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt ----- |
| 8. Lease deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt ----- |
| 9. Letter of Administration granted by court | No. ----- | Dt ----- |
| 10. Death Certificate of deceased Shri./Smt. | No. ----- | Dt ----- |
| 11. Indemnity bond / Affidavit Relinquishment of rights / Possession Letter | No. ----- | Dt ----- |
| 12. Objection Notice published in the News paper Namely | No. ----- | Dt ----- |
| 13. Registered Will | No. ----- | Dt ----- |
| 14. Probate of will | No. ----- | Dt ----- |
| 15. Heir ship Certificate issued by competent court | No. ----- | Dt ----- |
| 16. Unregistered Instrument attested by Notary | No. ----- | Dt ----- |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.